

त्रिक्रम TRIK. 1, 1, 31. H. c. 65. BHAG. P. 3, 9, 16. 19, 22. पञ्च 8, 16, 31. Beiw. des Fiebers: वरस्तु त्रिशिरात्तिपात् BHAG. P. im CKDr. VP. 594. — b) drei Schritte zählend Āgv. GRHJ. 1, 7. CĀNKH. GRHJ. 1, 14. — c) = त्रिपद् drei Pāda (metrisch) zählend ČAT. BR. 14, 8, 15, 10. COLEBR. MIS. ESS. II, 152. त्रिपदी सावित्री BHAG. P. 5, 9, 5. — d) trinomisch COLEBR. ALG. 280. — 2) m. N. pr. eines Daitja MBH. 9, 2693. — 3) f. °पदी a) der Gürtel beim Elephanten H. 1230. RAGH. 4, 48. — b) N. einer Pflanze, Cissus pedata Lam. (गोधापदी) RATNAM. im CKDr. — c) ein best. Metrum im Prākrit KĀVYODAJA im CKDr.

त्रिपद (त्रि + पद्) 1) adj. f. आ a) dreifüssig MBH. 6, 71. — b) drei Pāda (metrisch) zählend P. 4, 1, 9. VS. 23, 34. ČAT. BR. 9, 3, 1, 17. 10, 3, 4, 8. 11, 2, 1. त्रिपदा TS. 2, 6, 2, 6. SHADY. BR. 4, 5. AIT. BR. 1, 6. 17. RV. PRĀT. 18, 22. M. 2, 81. HARIV. 11421. 11516. — c) drei Pada als Maass habend: दादशाङ्गुलं पदे प्रक्रमत्तिपदः KĀTJ. ČR. 16, 8, 21. 4, 8, 9. 7, 2, 3. — d) drei Wörter enthaltend VS. PRĀT. 1, 157. — 2) f. आ N. einer Pflanze, = हेसपदी RĀGĀN. im CKDr. — 3) n. a) Dreifuss, s. उत्तिपद्. — b) drei Wörter VS. PRĀT. 4, 165.

त्रिपदिका (त्रि + पद्, पाद्) f. ein dreifüssiges Gestell (घर्यार्थातुनिर्मितत्रिपादयुक्तशङ्खाधार) TANTRAS. im CKDr.

त्रिपत (त्रि + पत्र?) m. N. eines der 10 Pferde des Mondgottes VJĀPI zu H. 104.

त्रिपरिकात् (त्रि + परि०) adj. als Beiw. eines ächten Brahmanen MBH. 13, 6455 wohl: der drei Mal das heilige Feuer — oder die drei heiligen Feuer umwandelt.

त्रिपर्णी (त्रि + पर्णी०) 1) m. Butea frondosa RĀGĀN. im CKDr. NIGH. PR. — 2) f. आ wilder Hanf (रानगोडा) NIGH. PR. — 3) f. त्रिपर्णी० N. verschiedener Pflanzen: = शालपर्णी० Desmodium gangeticum Dec. BHĀVAPR. im CKDr. NIGH. PR. = पूष्पपर्णी० भेदं und वनकार्पी० सो die wilde Baumwollstaude RATNAM. im CKDr. wilder Hanf; Sansevieria ceylanica NIGH. PR. ein best. Knollengewächs, = त्रिपर्णिका RĀGĀN. im CKDr. u. dem letzten W.

त्रिपरिका (wie eben) f. N. verschiedener Pflanzen: ein best. Knollengewächs (वृक्षपत्रा, किन्नरन्धनिका, कन्दालु, कन्दवङ्गला, श्रावणवल्ली, त्रिपर्णी०) RĀGĀN. im CKDr. Carpopogon pruriens Roxb.; Alhagi Maurorum Tournef. NIGH. PR.

त्रिपर्णीय, त्रिपत्रु, त्रिपत्त्य und त्रिपात्त्य s. u. dem zweiten Worte des comp.

त्रिपाट (त्रि + पाट) m. intersection of a prolonged side and perpendicular (in a quadrangular figure); the figure formed by such intersection COLEBR. ALG. 303.

त्रिपाठ्न (त्रि + पाठ०) adj. mit den 3 Pāṭha (wohl संस्कृता०, पद०, क्रम०) vertraut, häufiges Beiw. von Abschreibern und in der Regel °पाठी० geschrieben. Verz. d. B. H.

त्रिपाणा adj. wohl prākr. für त्रिपर्णी (त्रिपर्णी० hätte man erwartet) aus der Pflanze त्रिपर्णी० gemacht: तार्प्यं परिधापयति त्रौमं त्रिपाणं वा KĀTJ. ČR. 15, 8, 9.

त्रिपाद् s. त्रिपद्.

त्रिपाट (त्रि + पाट०) 1) adj. (von einem Sternbilde) von dem drei Vier-

tel in ein Zodiakalbild fallen; m. ein solches Sternbild MOLESW. — 2) dreifüssiges Gestell (?) KAU. 26. 41. — 3) f. त्रिपुरा० eine Art Mimose NIGH. PR.

त्रिपाटक (wie eben) 1) adj. f. °पाटिका dreifüssig R. 5, 17, 30. — 2) f. °पाटिका N. einer Pflanze, = हेसपदी RĀGĀN. im CKDr. eine Art Mimose NIGH. PR.

त्रिपिटक (त्रि + पित०) n. die drei Körbe oder Sammlungen, Collectivename für die 3 Klassen der buddh. Schriften: Sūtrapiṭaka, Vinajapiṭaka und Abhidharma-piṭaka BURN. INTR. 35. 46. WASSILJEW 69. HIOUEN-THSANG I, 177.

त्रिपिटडी (त्रि + पिटड) f. die drei Opferkuchen (vgl. M. 3, 215): °विधि Verz. d. B. H. No. 1136.

त्रिपिब (त्रि + पिब) adj. mit drei Körpertheilen (mit den Ohren und der Zunge) trinkend: त्रिपिबं विन्द्यपत्तीणि श्वेतं वृहमत्रापतिम्। वार्द्धा० पासं तु ते प्राङ्गर्धाशिकाः पितृकर्मणि || Cit. bei KULL. zu M. 3, 271.

त्रिपिष्टप n. (m. UGGÉVAL. zu UNĀDIS. 3, 145) = त्रिदिव der Wohnort der 53 Götter, Indra's Himmel H. 87, Sch. MBH. 1, 7580. हिंवा त्रिपिष्टपं शामुब्रह्मलोकं ततः मुरा० SUND. 2, 6. (ब्रह्मा) जगाम सहैदैतैः० | त्रिपिष्टपं (त्रिपिष्टपात् R. GOR. 59, 3) ब्रह्मलोकम् R. 1, 37, 6. °कृतवाम 6, 82, 116. MĀRK. P. 18, 27. der Luftraum CABDAR. im CKDr. — Vgl. त्रिविष्टप.

त्रिपिष्टपसद् (त्रि० + सद्) m. Himmelsbewohner, ein Gott HALĀS. im CKDr.

त्रिपु (v. l. त्रुपु०) m. = स्तेन Dieb NAIGH. 3, 24.

त्रिपुर (त्रि + पुर०) 1) adj. dreieckig: संयाटि VJUTP. 213. — 2) m. a) eine Art Hülsenfrucht mit dreieckigem Korn, = सतीन H. an. 3, 162. = सतीलक MED. ५. 44. VARĀH. BH. S. 81 (80, a), 17. 82 (80, b), 6. — b) = गोनुर RATNAM. 8. — c) Handfläche (तालका) CABDAR. im CKDr. — d) ein best. Längenmaass, = हस्तभेद CABDAR. a cubit Wils. — e) Ufer H. an. MED. — 3) f. आ a) Convolvulus Turpethum R. Br., = त्रिवृत् AK. 2, 4, 2, 26. H. an. MED. RATNAM. 18. = रक्त-त्रिवृत् RĀGĀN. im CKDr. — b) Jasmin (vgl. त्रिपुरमछिका) H. an. MED. — c) kleine Kardamomen AK. 2, 4, 4, 13. H. an. MED. — d) eine Form der Durgā: °मत्त्वा० TANTRAS. in Verz. d. OXF. H. 93, a, 2 v. u. °स्तोत्र० 94, a, 30. °पूजायत्र० 93, b, 47. Vgl. त्रिपुरा०. — 4) f. त्रिपुरा० a) Convolvulus Turpethum R. Br. BHAR. zu AK. CKDr. — b) kleine Kardamomen RATNAM. im CKDr. u. एला०. — Vgl. कारालत्रिपुरा०.

त्रिपुरक (wie eben) 1) adj. dreieckig: त्रण SUQR. 1, 83, 13. — 2) m. eine best. Hülsenfrucht SUQR. 1, 197, 13.

त्रिपुटिन् (wie eben) m. Ricinus communis CABDAM. im CKDr.

त्रिपुटीफल m. dass. HĀR. 108. NIGH. PR.

त्रिपुण्ड्र und °पुण्ड्र (त्रि + पुण्ड्र०) n. ein aus drei Strichen bestehendes Zeichen auf Stirn, Herz, Schultern und Rücken des Schülers: भस्मना त्रिपुण्ड्रं करोति CĀNKU. GRHJ. 2, 10. drei aus Asche u.s.w. gezogene horizontale Striche auf der Stirn bei den Čiva - Verehrern VASISHTHA bei MÜLLER, SL. 35. TITHĀDIT. und BRAHMĀNDĀ-P. im CKDr. त्रिपुण्ड्रं SKANDA-P. in Verz. d. OXF. H. 74, b. त्रिपुण्ड्रं k. dass. HĀR. 62. TITHĀDIT. und ĀNNIKĀĀRĀT. im CKDr. कृतीत्रिपुण्ड्रकौ० HARIV. 13426. adj. mit drei horizontalen Strichen versehen: °ललाटात्मी० 13862.

त्रिपुरा (त्रि + पुर०) f. pl. = त्रिपुरा० दराहू तेन दुर्गेया द्वे इथं त्रिपु-